

runy heisst so v. a. werden nicht verehrt Spr. (II) 2948.

ज्ञान 1) pl. MBh. 12, 1860. vier bei den Ġaina Spr. (II) 2461.

ज्ञौदनीप्, ँयति = ज्ञौदनम् (= ज्ञाया ञौदनम्) इच्छति Pat. a. a. O. 1, 266, a. Davon desid. जुज्ञौदनीयिषति ebend.

ज्याक्राड Z. 4 lies 237 st. 273; dort übrigens ञ्जैदौ gedr.

जम्भ् mit झव mod. gähnen KARAKA 4, 8.

ज्वर 2) a) am Ende, die neuere Ausg. besser विजराय जरां त्यक्त्वा.

ज्वरापक 2) in Betreff von विलपत्नी s. u. विन्ध्यपत्नी.

ज्वल् mit झभि caus. ँज्वलयति erleuchten, erhellen Pat. a. a. O. 1, 121, b. 2, 306, b.

— प्र caus. das partic. ँज्वलित kann auch zum simpl. gezogen werden.

कक्षरी 1) Hm. JOGAÇ. 4, 104 (?).

काट्टारिन् adj. pfeifend, sausend: Wind VENTs. 45.

किल्लिका 7) eine Art Fahrzeug HARIV. 8364 nach der Lesart der neueren Ausg., शल्लिका die ältere.

कङ्क mit उद्, उट्टङ्कित gestempelt, gekennzeichnet Schol. zu KāvyaD. 1, 40.

कङ्क 1) Spr. (II) 2469.

कल्, जिह्वा कलति धीरस्य पादष्टलति कृस्तिनः Spr. (II) 7526.

कृणुक 2) Z. 2. 3 lies 2, 131, 16. 1, 143, 7.

कृणुक m. eine der Bignonia verwandte Pflanze RĀG. 9, 28.

कम्ब् mit वि 3) lächerlich machen Spr. (II) 628. — 4) Hm. JOGAÇ. 4, 111. BHĀG. P. 7, 10, 69 (विडम्बमान auffallend) gehört zu 1).

कम्बर (Nachträge) 2) कम्बुरुकम्बरैः Spr. (II) 4878. — 3) Pracht, Schönheit UTTAR. 111, 4 (150, 2).

काक m. zu काकिनो KĀLĀKĀRA 5, 38. वज्र^० ebend.

कामर 5) an den angeführten Stellen (vgl. auch RĀG-TAR. 8, 883) nach KERN so v. a. Bojar. Davon nom. abstr. क्व n. MĀLATI. 74, 16.

काम्भिट् m. Bez. einer wunderlichen Person (die ursprüngliche Bed. nicht zu ermitteln): तेन कृतां क्रियां गुणां वा यः कश्चित्करोति स उच्यते इत्थत्वं त एतत् काम्भिट्त्वं त एतत् एवं इत्याः कुर्वति । एवं काम्भिट्ः कुर्वति Pat. a. a. O. 5, 28, b. — Vgl. उचित्थ.

कण्डिमाणव m. ein best. zu den Prutuda gezählter Vogel KARAKA 1, 27; vgl. डिडिमाणक.

कित्थ von ähnlicher Bed. wie काम्भिट्; s. das.

कित्थ 2) Ki MĀLATI. 148, 8. — 7) = कलेवर (MALLIN.) Leib, Körper ÇIC. 18, 77.

कुण्डुभ, Amphisbänen sollen nur in der neuen Welt vorkommen; es sind giftlose Schlangen gemeint.

कौकन s. स्वयमासन^०.

तक्रा und तक्रभक्ता = तक्राह्वा (Nachträge) RĀG. 4, 64.

तक्रण, काष्ठं मुद्यति तक्रणात् Spr. (II) 5703.

तक्रातीय adj. von derselben Art, ञ^० und ञतक्रातीयक Pat. a. a. O. 1, 67, b.

तक्रस्थित adj. gleichgültig, indifferent: आलाप UTTAR. 115, 10 (156, 8).

1. तत, voc. R. ed. Bomb. 2, 103, 25.

ततस् 3) ततः किम् was kann daraus entstehen? so v. a. was kann es schaden? Spr. (II) 7497.

तत्पूर्व Spr. (II) 1672.

तथाज्ञातीयक adj. derartig Pat. a. a. O. 1, 31, b.

तथाविधेय vgl. विधेय am Ende.

तदपत्यमय adj. in seinen (ihren) Kindern aufgehend, nur an diese denkend Spr. (II) 4075.

तदर्थता f. = तादर्थ्य Comm. zu Åçv. Ça. 3, 4, 12.

तदर्थम् daher, in Folge dessen Spr. (II) 6562.

तदा damals — इदानीम् jetzt Spr. (II) 7457.

तद्वधु adj. zu dieser Genossenschaft gehörig RV. 10, 61, 18.

तद्रूप, ञ^० von verschiedener Beschaffenheit VĀMANA 4, 3, 9.

तदन् adj. Bez. bestimmter R̥shi Pat. a. a. O. 1, 18, a. — Vgl. तवन्, यदन्, यवन्.

तद्विद् KAUSB. UP. 1, 2 nach ÇĀMk. die Erkenntnis davon.

1. तन् Sp. 214, Z. 3 v. u. lies तमौ st. ततो.

— वि 6) वितनोति पापम् verüben Spr. (II) 189.

2. तन् Sp. 221, Z. 1. 2 das Beispiel RV. 8, 86, 3 zu streichen, da ततः gelesen wird.

तनुकेश adj. (f. ई) feinhaarig; f. pl. Bez. der Weiber der Kshema- vṛiddhi Pat. a. a. O. 6, 92, b.

तनु, कमल^० Spr. (II) 6401.

तनुवाय P. 3, 2, 2, Schol.

तत्त्व 1) e) परं तत्त्वम् die volle Gewalt Spr. (II) 3392. — g) 2) Beschwö- rungsformel Hm. JOGAÇ. 1, 5.

तन्नामिक adj. des Namens Pat. a. a. O. 4, 54, a.

1. तप् mit संप्र caus. s. संप्रतापन.

तपोवट, lies die Ficus indica der Askese.

तप्तक n. Pfanne BHĀVAPR. 5.

तम् mit प्र caus. प्रतमय्य Pat. a. a. O. 6(4), 14, a.

तमाल Sp. 254, Z. 6 ist das Beispiel KATHĀS. 26, 142 zu streichen; vgl. unter 1. लिक्त् mit झव am Ende.

1. तर् mit झव 3) Pat. a. a. O. 6(4), 16, a.

— वि 1) durchkreuzen: कामम् RV. 10, 34, 6. 54, 5.

तरन्तु Gop. Bb. 1, 2, 8.

तरतमतस् (von तर् Suffix des compar. + तम S. d. superl.) adv. mehr oder minder BHĀG. P. 10, 87, 19. — Vgl. तारतम्य.

तरत्त 1) d) Z. 2 lies 5, 61, 10 st. 5, 6, 10.

तरिक 2; b) Haut auf der Milch.

तरुमार eher Kernholz, der härteste Theil des Holzes.

तर्द् mit संप्र s. संप्रतर्दन.

तवन् schlechte Aussprache für तदन् Pat. a. a. O. 1, 18, a.

तलित, lies adj. geschmort (in Öl oder Schmalz) BHĀVAPR. 5.

तवञ्जवीय (vgl. RV. 10, 140, 1) n. N. eines Sāman SĀMAVIDH. BR. 2, 1, 8.

तात, zwei Personen mit तात angeredet R. GORR. 2, 122, 3 (von सं- भाषा zu trennen).

तात्त्विक der die Tatīva (der Ġaina) anerkennt, die wahre Lehre besitzt Spr. (II) 4870.

तादयनि m. patron. von तद् Pat. a. a. O. 4, 51, a.

तादर्थ्य füge das die-Bedeutung-Haben hinzu; vgl. ebend. 4, 66, b.

ताडूप्य n. Gleichheit der Form, Identität VĀMANA 2, 2, 17. Pat. a. a. O. 6, 39, b.